



Ref. No.: TTL/COSEC/SE/2025-26/48

September 20, 2025

**BSE Limited**

Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street,  
Mumbai- 400001, India.

**Scrip Code: 544028**

**National Stock Exchange of India Limited**

Exchange Plaza, C-1, Block G,  
Bandra Kurla Complex, Bandra (E),  
Mumbai – 400 051, India.

**Trading symbol: TATATECH**

Dear Sir / Madam,

**Subject: Newspaper Advertisement- Notice to shareholders regarding transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF)- Interim dividend for FY 2018-19**

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper advertisement published in Financial Express (English) and Loksatta (Marathi) today, relating to notice of transfer of equity shares of the Company to IEPF pertaining to Interim dividend for FY 2018-19 declared on October 26, 2018.

Further, the Company has also sent reminder letters to the concerned shareholders, pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended.

**100 days 'Saksham Niveshak' Campaign by IEPF Authority:**

As a part of the 100 days 'Saksham Niveshak' Campaign by the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority under the Ministry of Corporate Affairs of India (MCA), the Company has rolled out a campaign to enable shareholders to update their KYC details, and claim their unpaid or unclaimed dividend amounts before they get transferred to the IEPF.

This will also be posted on the company's website at [www.tatatechnologies.com](http://www.tatatechnologies.com).

This is for your information and records.

For **Tata Technologies Limited**

---

**Vikrant Gandhe**

**Company Secretary and Compliance Officer**

Encl: As above

**TATA TECHNOLOGIES**

Tata Technologies Limited

Plot No 25, Rajiv Gandhi Infotech Park | Hinjawadi, Pune 411057 | India

Tel: +91 20 6652 9090 | Fax: +91 20 6652 9035

CIN L72200PN1994PLC013313

Email: [investor@tatatechnologies.com](mailto:investor@tatatechnologies.com)

Website: [www.tatatechnologies.com](http://www.tatatechnologies.com)



**PUBLIC NOTICE**

I, ADV. ARIF V. TAMBOLI, ADVOCATE, DISTRICT & SESSIONS COURT, PUNE, ON BEHALF OF MY CLIENTS NIZAMUDDIN LOGISTICS PVT LTD THROUGH DIRECTOR MR. NIZAM TAJUDDIN SHAIKH and Mr. MUNEEB TAJUDDIN SHAIKH, hereby notify the general public as follows :

My clients had executed a **Registered Power of Attorney** dated 11/08/2025, Document No. 18218/2025, in favour of **MR. FAZAL MUJIB SHAIKH**, resident of R/at-S No. 75, NCC House, Mohamadwadi Road, Lane No. 5A, Sayyad Nagar, Hadapsar, Pune - 411028.

Due to gross misconduct, breach of trust, and misuse of authority by the said Attorney Holder, my clients have **revoked and cancelled the said Power of Attorney** under Sections **201 to 203 of the Indian Contract Act, 1872.**

Accordingly, the said **Power of Attorney is no longer valid** and stands **revoked permanently.** Any person dealing with the above-named Attorney Holder on the strength of the said document shall do so at their own risk, cost, and consequences.

The public at large is hereby cautioned **not to recognize or rely upon** the said Attorney Holder as representative/agent of my clients in any matter whatsoever.

For further clarification, contact :

Adv. Arif V. Tamboli  
(Advocate, District & Sessions Court, Pune)  
Office : Supe, Tal. Baramati, Dist. Pune.  
Date : 19/09/2025  
Place : Pune

Sd/-  
Adv. Arif V. Tamboli  
Supa, Tal. Baramati, Dist. Pune - 412204 Mo. No. 9860777352

**PUBLIC NOTICE**

Public is hereby informed by this notice that, **PARVIN MAHERNOS BHATHENA** and her husband late **MAHERNOS JALEJAR BHATHENA** during his lifetime have acquired ownership right, title and interest in respect of all that piece and parcel of **Flat No.5**, admeasuring about **71.07 Sq.mtrs.**, situated on **Second Floor, in the building 'K'** in the Society known as **"KONARK POORAM (K L) CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED"**, constructed on land bearing, C.T.S. No.685, Survey No.7/1, Village - Kondhwa Kh., Taluka - Haveli, District - Pune and within the limits of Pune Municipal Corporation, (Hereinafter referred to as the **"SAID FLAT"**) That late **MAHERNOS JALEJAR BHATHENA** died dated 26.03.2019 at Pune, leaving behind his Wife i.e. Parvin Mahernos Bhathena and two children i.e. Parizad Kayzad Bhesania (Married Daughter) And Kaizad Mahernos Bhathena (Married Son) are the only legal heirs and assured that they have clean, clear and marketable title of the said flat, free from all encumbrances of whatsoever nature. The said Owners intending to sell the said flat to prospective purchaser. The said flat is self-acquired, purchased property of the Parvin Mahernos Bhathena and her husband Late Mahernos Jalejar Bhathena. After Death of the deceased no other legal heirs have right in respect of the share of the said flat except his Wife i.e. Parvin Mahernos Bhathena and daughter i.e. Parizad Kayzad Bhesania And son i.e. Kaizad Mahernos Bhathena, this is subject matter of this notice.

Any person claiming any right, title and interest in respect of the share in the said flat by way of lease, gift, sale, exchange, loan, mortgage, charge, loan or encumbrance/s in any other way should inform the undersigned in writing **within 07 days** from the date of publication of this notice with related original documents of claim, otherwise, my client/s shall complete the transaction of sale and no claims of whatsoever nature in the said flat would be entertained by my client/s thereafter and my client/s shall be free to presume that the said flat is free from all encumbrances and anybody having the right, title and claim in the said flat has/have waived the same. Thereafter, my client/s would not be responsible to anybody in any way for claim/s in respect of the share in the said flat.

Sd/-  
**Pune, 20.09.2025.**  
ADV. ARATI V. KALE, Advocate And Notary  
Office At :- Flat No. 101, Building No. H, First floor, Shivanand Garden Co-Operative Housing Society Ltd., Wanwadi, Pune - 411040. Mob. No. 8149574719 Mail id - adv.arati2005@gmail.com

FORM G INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR CAPIQAL CONSULTANCY SERVICES PRIVATE LIMITED (FORMERLY KNOWN AS M/S MEGA MANAGEMENT SERVICES PVT LTD/ M/S LAXMIPATI MANAGEMENT SERVICES PVT LTD) OPERATING IN BUSINESS AND MANAGEMENT CONSULTANCY, AT MUMBAI (Under sub-regulation (1) of regulation 36A of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)		
RELEVANT PARTICULARS		
1.	Name of the corporate debtor along with PAN & CIN No.	M/s Capiqal Consultancy Services Private Limited (Formerly Known as M/s Mega Management Services Pvt Ltd/ M/s Laxmipati Management Services Pvt Ltd) CIN: U74140MH1993PTC070458 PAN: AAACM4143K
2.	Address of the registered office	1107, Post Sai Village, Bhornagar Taluka Panvel, District Raigarh, Raigarh, Panvel City, Maharashtra, India, 410206.
3.	URL of website	N/A
4.	Details of place where majority of fixed assets are located	Panvel, Mumbai, Maharashtra
5.	Installed capacity of main products/ services	Not Applicable, (It is involved in Business and management consultancy activities)
6.	Quantity and value of main products/ services sold in last financial year	Rs. 1,06,85,000 (Other Income) in FY 2022-23 (As per latest available audited financials)
7.	Number of employees/ workmen	Nil
8.	Further details including last available financial statements (with schedules) of two years, lists of creditors are available at:	Please send an email To <a href="mailto:ipccspl@gmail.com">ipccspl@gmail.com</a>
9.	Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at URL:	Please send an email to <a href="mailto:ipccspl@gmail.com">ipccspl@gmail.com</a>
10.	Last date for receipt of expression of interest:	5 <sup>th</sup> October 2025 Along with Rs.1,00,000/- as security deposit which shall be adjusted with the amount to be paid as per the resolution plan.
11.	Date of issue of provisional list of prospective resolution applicants	15 <sup>th</sup> October 2025
12.	Last date for submission of objections to provisional list	20 <sup>th</sup> October 2025
13.	Date of issue of final list of prospective resolution applicants	30 <sup>th</sup> October 2025
14.	Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants	04 <sup>th</sup> November 2025
15.	Last date for submission of resolution plans	04 <sup>th</sup> December 2025
16.	Process email id to submit Expression of Interest	<a href="mailto:ipccspl@gmail.com">ipccspl@gmail.com</a>
Sd/- Gonugunta Murali Regn. No. IBBI/PA-001/IP-P00654/2017-2018/11139 MSKM Group, Flat No. 1209, Vasavi MPM Grand, Yellareddyguda Road, Ameerpet, Hyderabad - 500073 For Sai Krishna Minerals Private Limited		
20-09-2025 Hyderabad		

**PUBLIC NOTICE**

It is brought to the notice of the public at large that the property described in the Schedule written hereunder is presently owned and possessed by, **Mr. Ashwin Pradeep Gandhi**. This property is originally purchased by Late Mr. Vasantlal Kanakmal Gandhi from Mrs. Meenakshi Rajkumar Sharma and Mr. Rajkumar Kishanlal Sharma. The Late Mr. Vasantlal Kanakmal Gandhi was died on 17/05/2018 and he bequeath the following flat to his grandson i.e. current owner **Mr. Ashwin Pradeep Gandhi**, as per registered Will executed 27/01/2017 in the Office of Sub Registrar Ahmednagar No. 3. My client wants to purchase the said property mentioned in schedule hereunder. The said owner has assured my client that the below mentioned property is free from all encumbrances & having clean, clear & marketable title. However, any person/s having any Right, Title, Interest & claim in respect of the said property by way of Sale, Mortgage, Inheritance, Succession, Exchange, Gift, Lease, Lien, Trust, Agreement, License, Possession, Easement, Attachment, Lispence, or otherwise whatsoever in respect of the same are hereby required to intimate the same in writing and should reach to the undersigned at the address given below within **10 Days** time from the publication of this notice with documentary proof failing which my clients shall complete the Sale Transaction & all such claims, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned.

**PROPERTY SCHEDULE : All That Piece And Parcel Of Residential Flat/Apartment No. 1702, on the 17<sup>th</sup> Floor, in the building SPICA, (as per sanctioned plan Tower/Building "F") in the scheme known as "One North Condominium" having Area admeasuring Carpet 227.21 Sq. Mtr. And Terrace admeasuring Carpet 11.39 Sq. Mtr. And Two covered car Parking space bearing No. G-467 And M-526 situated at CTS No. 4944/6 and S. No. 136/1B/1 and other of Village Hadapsar, Tal Haveli, Dist Pune and within the limits of Pune Municipal Corporation.**

Sd/-  
**Place : Pune**  
**Date : 20.09.2025.**  
**CHETAN AMRUT KALE, Advocate And Notary**  
D-106, D-Wing, Mega Center, Magarpatta, Behind Nobel Hospital, Hadapsar, Pune - 28.  
**Mobile No. 9823290851. Email: kalechetan12@gmail.com**

**easy EASY HOME FINANCE LIMITED**

Reg. Office: 302, 3rd Floor, Savoy Chambers, Dattatray Road & V. P. Road (EXTN.), Santacruz West, Mumbai - 400054. CIN: U74999MH2017PLC237819  
Website: www.easyhome.in | Email: contact@easyhomefinance.in  
Toll Free: 1800 22 3279 | Tel: +91 22 3550 3442 | Tel: +91 22 3521 0487

**APPENDIX IV RULE 8 (1)**  
**POSSESSION NOTICE (For Immovable Property)**

WHEREAS  
The undersigned being the Authorized Officer of the Easy Home Finance Limited, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated **June 12, 2025** calling upon the **Mr. Suresh Adikarav Pokale and Mrs. Sunita Suresh Pokale (Borrower/Co-Borrower/ Mortgage)** to repay the amount mentioned in the notice being of **Rs. 5,72,573/- (Rupees Five Lakh Seventy-Two Thousand Five Hundred Seventy-Three only)** along with further overdue charges from 13(2) till date of payment and/or realization in full within 60 days from the date of the said notice. The borrower/co-borrower/mortgagor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/co-borrower/mortgagor and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13 (4) of the Act read with Rule 6 & 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. The borrower/co-borrower/mortgagor in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property shall be subject to the charge of the Easy Home Finance Limited for an amount of **Rs. 5,72,573/- (Rupees Five Lakh Seventy-Two Thousand Five Hundred Seventy-Three only)** along with further overdue, interest etc. charges from 13(2) till date of payment and/or realization in full within 60 days from the date of the said notice. The borrower's attention is invited to the provision of sub section (8) of Section 13 of the SARFAESI Act, 2002 in respect of time available, to redeem the secured assets.


**SCHEDULE OF THE PROPERTY**

All that part and parcel of the property bearing Property Address: Gat No 585, Milkat No 5667, At Post Mouje Tardal, Laxmi Nagar,(Chalkaraji) Tal- Hatkanangale Kolhapur **Description Of Boundaries: as per Sale Deed : East : Property of Ravi Jadhav West : Road North : Shri. Sardar Ramane South : Shri. Sambhaji Pujar As per Site : East : Property of Ravi Jadhav West : Road North : Shri. Sardar Ramane South : Shri. Sambhaji Pujar** Including constructed building and fixture, with all rights.

Date : September 18, 2025  
Place : Maharashtra

Sd/- Authorized Officer,  
EASY HOME FINANCE LIMITED

**NOTICE**



**TATA TECHNOLOGIES**  
CIN: L72200PN1994PLC013313

**Registered Office:** Plot No. 25, Rajiv Gandhi Infotech Park, Hinjawadi, Pune -411057  
**Phone No.** +91-20-66529090 | **Email:** investor@tatatechnologies.com

**Transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IIEPF)**

Shareholders are hereby informed that pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 and Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (the Rules), as amended, the **interim dividend declared on October 26, 2018 for the financial year 2018-19**, which remained unclaimed for a period of seven years will be credited to the IIEPF on or before January 1, 2026. The corresponding shares on which dividends were unclaimed for seven consecutive years also will be transferred as per the procedure set out in the Rules.

In compliance with the Rules, individual notices are being sent to all the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IIEPF. As per the aforesaid Rules, the full details of such shareholders is made available on the Company's Website: [www.tatatechnologies.com](http://www.tatatechnologies.com).

In this connection, please note the following:

1) **In case you hold shares in physical form:** Duplicate share certificate(s) will be issued and transferred to IIEPF. The original share certificate(s) registered in your name(s) and held by you, will stand automatically cancelled.

2) **In case you hold shares in electronic form:** Your demat account will be debited for the shares liable for transfer to the IIEPF.

In the event valid claim is not received on or before **December 20, 2025**, the Company will proceed to transfer the unclaimed dividend and Equity shares in favor of IIEPF authority without any further notice. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IIEPF pursuant to the said rules. It may be noted that the concerned shareholders can claim the shares and dividend from IIEPF authority by making an application in the prescribed Form IIEPF-5 online after obtaining Entitlement letter from the Company.

For any queries on the above matter, shareholders are requested to contact the Company at its registered office address at Plot No 25, Rajiv Gandhi Infotech Park, Hinjawadi, Pune 411057, India, Tel: +91 20 6652 9090. Email: investor@tatatechnologies.com or the Registrar and Share Transfer Agent (RTA), MUFG Intime India Private Limited, by writing to them on [csq-unit@in.mpmns.mufg.com](mailto:csq-unit@in.mpmns.mufg.com)

Note: Shareholders who earlier held shares in physical form are requested to get their shares released from the Escrow Account maintained by the Company by completing the formalities prescribed by the RTA, by writing to them on [csq-unit@in.mpmns.mufg.com](mailto:csq-unit@in.mpmns.mufg.com).

**100 days Campaign – 'Saksham Niveshak' by IIEPF Authority:**

Shareholders may further note that in line with the 100 days Campaign – 'Saksham Niveshak' by IIEPF Authority, the Company has, from time to time, informed the shareholders to update their KYC details and claim their entitlements through email communications, newspaper advertisements and letters.


**The Shareholders are requested to:**


**Verify and Update KYC Details**

- Ensure that your PAN (Aadhaar seeded), Bank Account Number, IFSC, E-mail ID, mobile number, postal address and choice of Nomination, are correctly registered with your Depository Participant (DP) (for demat shares) or with the Company's RTA (for erstwhile physical shares, currently parked in Escrow Account) at [csq-unit@in.mpmns.mufg.com](mailto:csq-unit@in.mpmns.mufg.com) or upload on MUFG's portal at <https://swayam.in.mpmns.mufg.com/> to get your records updated.
- Keeping your KYC updated will ensure seamless receipt of dividends and corporate communications.

For Tata Technologies Limited  
Sd/-  
**Vikrant Gandhi**  
Company Secretary

Date : September 19, 2025  
Place: Pune





**ICICI PRUDENTIAL LIFE INSURANCE COMPANY LIMITED**

CIN: L66010MH2000PLC127837  
Registered Office: 1089, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025, India  
Tel: 022 4039 1600; Fax: 022 2437 6638  
Website: [www.iciciprulife.com](http://www.iciciprulife.com); E-mail: [investor@iciciprulife.com](mailto:investor@iciciprulife.com)

**NOTICE OF POSTAL BALLOT**

Members of ICICI Prudential Life Insurance Company Limited (the Company) are hereby informed that the Company has completed dispatch of Postal Ballot Notice (Notice) through electronic mode, on Friday, September 19, 2025, to all the Members whose e-mail address was registered with the Company/Depositories, as on the cut-off date i.e. Friday, September 12, 2025.

The Postal Ballot is being conducted pursuant to Section 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 (Act), read with Rule 20 and Rule 22 of Companies (Management and Administration) Rules, 2014 read with General Circular dated September 19, 2024 read with General Circular dated September 25, 2023 issued by Ministry of Corporate Affairs (MCA Circulars), Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India and other applicable law, rules and regulations including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force for seeking approval of the Members by way of voting through electronic means (remote e-voting) only in relation to the appointment of Mr. Naveen Tahilyani (DIN: 06594510) and Mr. Samit Upadhyay (DIN: 11288692) as Non-Executive Director(s) of the Company, liable to retire by rotation, with effect from September 13, 2025.

Members are requested to note the following information and instructions, in this regard:

- A person who was not a Member as on Friday, September 12, 2025, shall consider the Notice for information purposes only.
- In terms of MCA circulars, physical copies of the Postal Ballot Notice, along with the Postal Ballot forms, have not been sent to any Member. Pursuant to Secretarial Standards on General Meeting read with MCA Circulars, Members are informed that the business is to be transacted by postal ballot which includes voting by electronic means.
- Accordingly, the communication of the assent or dissent of members in respect of the item of special business(es) to be transacted through Postal Ballot, would only take place through the remote e-voting system.
- The Notice is available on the Company's website at [www.iciciprulife.com](http://www.iciciprulife.com) and can also be accessed through the website of the stock exchange(s) where the shares of the Company are listed, namely the BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and the National Stock Exchange of India Limited at [www.nseindia.com](http://www.nseindia.com).
- The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) as the authorised agency for facilitating the remote e-voting. Hence, the Notice of Postal Ballot is also available on the website of NSDL at [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com).
- Members are requested to intimate changes pertaining to their bank details, ECS mandates, email addresses, nominations, power of attorney, change of address/name, etc. to their Depository Participants (DPs). Any such changes effected by the DPs will automatically reflect in the Company's subsequent records.
- Further, please quote DP ID & Client ID/Folio No. in every correspondence with the RTA and/or the Company.
- Pursuant to the on-going 'Saksham Niveshak' campaign initiated as per directive of Investor Education and Protection Fund, Ministry of Corporate Affairs, this Notice may be also treated as a reminder to update pending KYC and bank details, to claim the unpaid/unclaimed dividends prior to the transfer of unpaid/unclaimed dividend and equity shares of the Company to the Investor Education and Protection Fund.
- The details of unclaimed dividend are also available on the website of the Company at [www.iciciprulife.com](http://www.iciciprulife.com).
- The remote e-voting period commences on Saturday, September 20, 2025, at 9.00 a.m. IST and concludes on Sunday, October 19, 2025, at 5.00 p.m. IST.
- In accordance with the MCA circulars, only those Members whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date, i.e. Friday, September 12, 2025, shall be entitled to cast their vote through remote e-voting during the e-voting period.
- Manner of registering/updating email addresses/mobile number:  
Members holding shares in dematerialized mode, who have not registered/updated their email address/mobile number with their Depository Participants (DPs), are requested to register/update the same with the DPs where they maintain their demat accounts, in order to access e-voting facility.
- Members are further requested to note that:
  - The remote e-voting module shall be disabled after 5.00 p.m. IST on Sunday, October 19, 2025 and pursuant to Secretarial Standards, it is clarified that postal ballot received from a Member beyond the said date will not be valid and hence Members shall not be allowed to vote beyond the said date and time;
  - Once the vote is cast, whether partially or otherwise, the Member shall not be allowed to change it subsequently or cast the vote again.
- The resolutions, if approved, shall be deemed to have been passed on the last date of e-voting i.e. Sunday, October 19, 2025. The results of the Postal Ballot shall be declared on or before Tuesday, October 21, 2025, by communication to the stock exchange(s) on which equity shares of the Company are listed. The same shall also be displayed at the Registered as well as Corporate Office of the Company and can be accessed on the Company's website at [www.iciciprulife.com](http://www.iciciprulife.com) and on the website of National Securities Depository Limited (NSDL) at [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com).
- In case of any query or grievance pertaining to remote e-voting, Members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for shareholders available at the download section of [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com) or send a request to Mr. Amit Vishal, Deputy Vice President, NSDL, T301, 3rd Floor, Naman Chambers, G Block, Plot No- C-32, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai- 400051. Email: [evoting@nsdl.com](mailto:evoting@nsdl.com) Tel: 022-4886 7000.

Alternatively, Members may also write to Ms. Priya Nair, Company Secretary at [investor@iciciprulife.com](mailto:investor@iciciprulife.com) or may reach out at telephone no: 022 4039 1600.

For ICICI Prudential Life Insurance Company Limited

Priya Nair  
Company Secretary  
ACS 17769

Place: Mumbai  
Date: September 19, 2025

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY AND IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES. **NOT FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION DIRECTLY OR INDIRECTLY OUTSIDE INDIA.**

INITIAL PUBLIC OFFER OF EQUITY SHARES ON THE MAIN BOARD OF BSE LIMITED ("BSE") AND NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED ("NSE"), AND TOGETHER WITH BSE, THE "STOCK EXCHANGES") IN COMPLIANCE WITH CHAPTER II OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2018, AS AMENDED ("SEBI ICDR REGULATIONS").



**SAATVIK**  
FOR A BETTER FUTURE



(Please scan this QR code to view the Corrigendum)

Our Company was incorporated as 'Saatvik Green Energy Private Limited', a private limited company under the provisions of the Companies Act, 2013, pursuant to a certificate of incorporation dated May 29, 2015, issued by the Registrar of Companies, Chandigarh. Our Company was subsequently converted from a private company to a public company, pursuant to resolutions passed by our Board on September 20, 2024 and by our Shareholders dated September 21, 2024, consequent to which its name was changed to "Saatvik Green Energy Limited", and a fresh certificate of incorporation consequent upon conversion to public limited company was issued by the RoC on October 3, 2024. For further details, see "History and Certain Corporate Matters" on page 321 of the Red Herring Prospectus dated September 15, 2025 ("RHP" or "Red Herring Prospectus") filed with the RoC.

**Corporate Identity Number:** U40106HR2015PLC075578  
**Registered Office:** VIII, Dubai, V.P.O. Binta Tehsil, Ambala – 133 101, Haryana, India  
**Corporate Office:** Tower A, IFFCO Complex, Plot No. 3, Institutional Area, Sector 32, Gurugram 122 001, Haryana, India  
**Contact Person:** Bhagya Hasija, Company Secretary and Compliance Officer; **Telephone:** 0124-3626755; **Email:** investors@saatvikgroup.com; **Website:** <https://saatvikgroup.com/>

**CORRIGENDUM – NOTICE TO INVESTORS**

This corrigendum dated September 19, 2025 ("Corrigendum") is with reference to the red herring prospectus dated September 15, 2025 ("RHP") in relation to the Offer. In this regard, attention of investors is drawn to the following statement disclosed in the section "Objects of the Offer - Offer expenses" on page 176 of the RHP, which shall be read as mentioned hereunder:

Uploading charges/ processing fees for applications made by UPI Bidders using the UPI Mechanism would be as follows:

Members of the Syndicate /RTAs/ CDPs/ Registered Brokers*	₹ 30.00 per valid application (plus applicable taxes) subject to a maximum cap of ₹5.00 million (plus applicable taxes)
Kotak Mahindra Bank Limited	₹ NIL per valid Bid cum Application Form (plus applicable taxes). The Sponsor Bank shall be responsible for making payments to third parties such as the remitter bank, the NPCI and such other parties as required in connection with the performance of its duties under applicable SEBI circulars, agreements and other Applicable Laws.
HDFC Bank Limited	₹ NIL per valid Bid cum Application Form (plus applicable taxes). The Sponsor Bank shall be responsible for making payments to third parties such as the remitter bank, the NPCI and such other parties as required in connection with the performance of its duties under applicable SEBI circulars, agreements and other Applicable Laws.

\*The total uploading charges / processing fees payable for applications made by UPI Bidders will be subject to a maximum cap of ₹5.00 million (plus applicable taxes). In case the total uploading charges/ processing fees payable exceeds ₹5.00 million (plus applicable taxes) then the amount payable for using UPI Mechanism would be proportionately distributed based on the number of valid applications such that the total uploading charges / processing fees payable does not exceed ₹5.00 million (plus applicable taxes).

The above notice shall be read in conjunction with the RHP, advertisements, the Bid cum Application Forms and the Abridged Prospectus, and the above disclosure will be included in the Prospectus to be filed by our Company with the RoC, SEBI and the Stock Exchanges, including in the section titled "Objects of the Offer".

All capitalised terms used in this addendum shall unless the context otherwise requires, have the same meanings as ascribed in the RHP.

BOOK RUNNING LEAD MANAGERS			REGISTRAR TO THE OFFER
 <p><b>DAM Capital</b></p> <p><b>DAM Capital Advisors Limited</b> Altimus 2202, Level 22, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai – 400 018, Maharashtra, India <b>Telephone:</b> +91 22 4002 2500 <b>E-mail:</b> <a href="mailto:saatvik ipo@damcapital.in">saatvik ipo@damcapital.in</a> <b>Investor Grievance ID:</b> <a href="mailto:complaint@damcapital.in">complaint@damcapital.in</a> <b>Website:</b> <a href="http://www.damcapital.in">www.damcapital.in</a> <b>Contact person:</b> Chandresh Sharma / Puneet Agnihotri <b>SEBI Registration No.:</b> MB/INM000011336</p>	 <p><b>Ambit Private Limited</b> Ambit House, 449, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013, Maharashtra, India <b>Telephone:</b> + 91 22 6623 3030 <b>E-mail:</b> <a href="mailto:saatvik ipo@ambit.co">saatvik ipo@ambit.co</a> <b>Investor Grievance ID:</b> <a href="mailto:customerservice@ambit.co">customerservice@ambit.co</a> <b>Website:</b> <a href="http://www.ambit.co">www.ambit.co</a> <b>Contact person:</b> Anmol Modi <b>SEBI Registration No.:</b> INM000010585</p>	 <p><b>Motilal Oswal Investment Advisors Limited</b> Motilal Oswal Tower, Rahimtullah, Sayani Road, Opposite Parel ST Depot, Prabhadevi, Mumbai 400 025, Maharashtra, India <b>Telephone:</b> +91 22 7193 4380 <b>E-mail:</b> <a href="mailto:saatvik ipo@motilaloswal.com">saatvik ipo@motilaloswal.com</a> <b>Investor Grievance ID:</b> <a href="mailto:moipredressal@motilaloswal.com">moipredressal@motilaloswal.com</a> <b>Website:</b> <a href="http://www.motilaloswalgroup.com">www.motilaloswalgroup.com</a> <b>Contact person:</b> Sukant Goel / Ronak Shah <b>SEBI Registration No.:</b> INM000011005</p>	 <p><b>KFin Technologies Limited</b> Selenium Tower B, Plot No. 31 and 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad, Rangareddi – 500 032, Telangana, India <b>Telephone:</b> +91 40 67162222 <b>E-mail:</b> <a href="mailto:saatvik ipo@kfintech.com">saatvik ipo@kfintech.com</a> <b>Investor Grievance ID:</b> <a href="mailto:einward.ris@kfintech.com">einward.ris@kfintech.com</a> <b>Website:</b> <a href="http://www.kfintech.com">www.kfintech.com</a> <b>Contact person:</b> M. Murali Krishna <b>SEBI Registration No.:</b> INR000000221</p>

**COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER**

**Bhagya Hasija**  
Tower A, IFFCO Complex, Plot No. 3, Institutional Area, Sector 32, Gurugram 122 001, Haryana, India; **Telephone:** 0124 3626755, **E-mail:** [investors@saatvikgroup.com](mailto:investors@saatvikgroup.com)

Investors can contact the Registrar to the Offer or Company Secretary and Compliance Officer in case of any pre or post-Offer related problems, such as non-receipt of letters of Allotment, non-credit of allotted Equity Shares in the respective beneficiary account, non-receipt of refund orders, non-receipt of funds by electronic mode and unbidding of funds. For all Offer related queries and for redressal of complaints, investors may also write to BRLMs.

Place: Ambala, Haryana  
Date: September 19, 2025

**SAATVIK GREEN ENERGY LIMITED** is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to undertake an initial public offer of its Equity Shares and has filed the RHP with the RoC and the Stock Exchanges. The RHP is available on the website of SEBI at [www.sebi.gov.in](http://www.sebi.gov.in), on the websites of the Stock Exchanges i.e., BSE at [www.bseindia.com](http://www.bseindia.com), NSE at [www.nseindia.com](http://www.nseindia.com), the websites of the BRLMs, i.e. DAM Capital Advisors Limited at [www.damcapital.in](http://www.damcapital.in), Ambit Private Limited at [www.ambit.co](http://www.ambit.co), Motilal Oswal Investment Advisors Limited at [www.motilaloswalgroup.com](http://www.motilaloswalgroup.com) and the website of our Company at <https://saatvikgroup.com/>. Potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, see the section titled "Risk Factors" beginning on page 52 of the RHP. Potential investors should not rely on the DRHP filed with SEBI for making any investment decision and should instead only rely on the RHP, for making an investment decision.

The Equity Shares offered in the Offer have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended, or any state securities laws in the United States, and unless so registered may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and applicable state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold outside of the United States in 'offshore transactions' as defined in and in reliance on Regulation S under the U.S. Securities Act and the applicable laws of the jurisdiction where those offers and sales occur.

Adaptors



